



January 21, 2025

To,
Listing Compliance Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 543280

Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1. G Block,
Bandra -Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400051.

Scrip Symbol: NAZARA

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith, a copy of Newspaper Advertisement published in Financial Express (English Newspaper) and Loksatta (Marathi Newspaper) on January 21, 2025 informing that the Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means on Thursday, February 13, 2025 at 11:30 A.M. IST.

This information is also being uploaded on the Company's website at www.nazara.com.

Please take the same on record.

Thanking you,

Yours faithfully

For Nazara Technologies Limited

Arun Bhandari
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



HDFC Asset Management Company Limited
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of HDFC Nifty 1D Rate Liquid ETF

Notice is hereby given that HDFC Trustee Company Limited ("the Trustees"), Trustees to HDFC Mutual Fund ("the Fund") has decided to modify certain provisions in HDFC Nifty 1D Rate Liquid ETF ("the Scheme") as follows with effect from **February 28, 2025**.

Change in Highlights / Summary provision:

Particulars	Existing Provisions	Proposed Provisions
Name of the Scheme	HDFC Nifty 1D Rate Liquid ETF	HDFC Nifty 1D Rate Liquid ETF - Growth
Plans and Option*	There shall be no Plans / Options under the Scheme. The Scheme will endeavour to declare IDCW at a daily frequency (record date shall be every Business Day and the holiday immediately preceding a Business Day), subject to availability of distributable surplus to keep the NAV constant. IDCW declared on daily basis will be compulsorily reinvested in the Scheme and Units arising out of IDCW reinvestment will be automatically redeemed and paid out to Unit holders on a weekly basis i.e. payout on every Monday. In case the payout date falls on a non Business day, the payout will be done on the immediately following Business Day.	The Scheme will offer only Growth option. The income attributable to units will continue to remain invested and will be reflected in their Net Asset Value.
Product Label	<ul style="list-style-type: none"> Current Income with high degree of liquidity Investment in TREPS covered by the NIFTY 1D Rate Index. 	<ul style="list-style-type: none"> Investment over short term with returns that, before expenses, correspond to the returns of the NIFTY 1D Rate Index, subject to tracking errors, along with high degree of liquidity Investment in TREPS covered by the NIFTY 1D Rate Index

* Considered as Fundamental Attribute Change

All other provisions in Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) referring to daily IDCW and Constant NAV shall stand modified as above.

All other features of the Scheme except those mentioned above will remain unchanged.

Requisite Regulatory Approvals for the above changes:

As the proposed change tantamount to a change in fundamental attributes, it has accordingly been approved by the respective Board of Directors of HDFC Asset Management Company Limited ("the AMC") and the Trustees to the Fund. Securities and Exchange Board of India ("SEBI") has also vide its email dated January 17, 2025 noted the proposed change.

Exit Option

In line with regulatory requirements, on account of the change in fundamental attribute is being proposed, we are offering an exit window ("Exit Option") of 30 days to the existing Unit holders (as on January 21, 2025) from **January 29, 2025 to February 27, 2025** (both days inclusive) ("Exit Option Period"). These changes will be effective from **February 28, 2025 ("Effective Date")**. During the Exit Option Period, unit holders not consenting to the change may:

- redeem their units by selling them on stock exchanges viz. NSE / BSE, where the units are listed; or
- redeem their units amounting to Rs.25 crores and above and in creation Unit size directly with the AMC / Fund. However, this limit shall not apply to Market Makers;
- approach the AMC / Fund for redemption of units of ETFs, for transactions of up to Rs. 25 Crores in case of the following scenarios:
 - Traded price (closing price) of the ETF units is at discount of more than 1% to the day end NAV for 7 continuous trading days, or
 - No quotes for such ETFs are available on stock exchange(s) for 3 consecutive trading days, or
 - Total bid size on the exchange is less than half of Creation Units Size daily, averaged over a period of 7 consecutive trading days.

The redemption requests submitted directly to the AMC / Fund shall be processed at applicable Net Asset Value without payment of exit load, if any, subject to provisions of applicable cut-off time as stated in the Scheme Information Document (SID) of the Scheme. All redemption requests received post 3.00 pm on February 27, 2025 will be subject to applicable exit load (if any), under the Scheme. However, it may be noted that there is no exit load under the Scheme.

- The above information is also available on the website of HDFC Mutual Fund viz., www.hdfcfund.com.
- Unit holders who have pledged / encumbered their units will not have the option to exit unless they submit a letter of release of their pledges / encumbrances prior to submitting their redemption requests.
- In case units / folio have been frozen / locked pursuant to an order of a government authority or a court or on account of non-compliance with any applicable law, such Exit Option can be executed only after the freeze / lock is vacated or revoked through order / upon compliance with the applicable law, by submitting the redemption request within the Exit Option Period.
- The redemption warrant / cheque will be mailed or the amount of redemption will be credited to the unit holders bank account (as registered in the records of the Registrar) within 3 working days from the date of receipt of redemption request.
- It may be noted that the offer to exit is purely optional and not compulsory. If the Unit holder has no objection to the proposed change, no action is required to be taken and it would be deemed that such Unit holder has consented to the proposed change.
- The option to redeem the Units without exit load during the Exit Option Period can be exercised in the following manner:
 - Sell the units on the stock exchanges where the units are listed viz. NSE / BSE.
 - The redemption requests directly to the AMC / Fund amounting to Rs. 25 crore or more or those by market makers must be submitted only at AMC's branches and not at any other official point of acceptance. Redemption requests for any other amount must be submitted to the Depository Participant (DP) since units are held in Demat mode. The redemption requests shall be processed at applicable NAV subject to provisions of applicable cut-off time as stated in the SID of the Scheme.
 - Unit holders should ensure that any changes in address or pay-out bank details required by them, are updated in Fund's records at least 10 (Ten) working days before exercising the Exit Option. Unit holders holding Units in dematerialized form may approach their DP for such changes.
- The expenses related to the proposed change and other consequential changes as outlined above will not be charged to the unit holders of the Scheme.
- Tax consequences:** Redemption of units from the Scheme may entail capital gain / loss in the hands of the unitholder. For unit holders who redeem their investments during the Exit Option Period, the tax consequences as set forth in the Statement of Additional Information of HDFC Mutual Fund and Scheme Information Document of Scheme of HDFC Mutual Fund would be applicable. In case of NRI investors, TDS shall be deducted from the redemption proceeds in accordance with the prevailing income tax laws. In view of the individual nature of tax consequences, Unitholders are advised to consult their professional tax advisors for tax advice.

A separate written communication, containing the prescribed information in this regard is being sent to the existing Unit holders of the Scheme. In case any existing Unit holder does not receive the same, or in case of any queries or clarifications, please call us on 1800 3010 6767 / 1800 419 7676 or email us at hello@hdfcfund.com. You may also visit any of the Investor Service Centres (ISC) of HDFC MF or visit www.hdfcfund.com for any other information.

This addendum shall form an integral part of the SID / KIM of the Scheme as amended from time to time.

For **HDFC Asset Management Company Limited**
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai Sd/-
Date : January 20, 2025 Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ESSAR POWER (JHARKHAND) LIMITED - IN LIQUIDATION

U31101DL2005PLC211274

ADDENDUM TO E-AUCTION SALE NOTICE UNDER SWISS CHALLENGE MECHANISM

Sale of Essar Power (Jharkhand) Limited - In Liquidation as a Going Concern (Excluding the Assets of the Corporate Debtor lying at KoPT) Under Swiss Challenge Mechanism through Private Sale Mode

In relation to the Public Announcement published by the Liquidator of Essar Power (Jharkhand) Limited - In Liquidation ("Corporate Debtor") on Thursday, December 26, 2024 to sell the Corporate Debtor on a Going Concern Basis (excluding the Assets of the Corporate Debtor lying at Syama Prasad Mookerjee Port, Kolkata (Erstwhile Kolkata Port Trust (KoPT)) on an "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "No recourse basis", kindly note that the E-Auction which was scheduled for Wednesday, January 22, 2025 has been deferred and will now be held on **Wednesday, January 29, 2025 from 3 PM to 4 PM** at web portal of: www.eauctions.co.in.

Modified Process Memorandum is uploaded on the website: www.eauctions.co.in. For further information, contact us at +91 88285 76197 or email at epjl.lq@gmail.com.

For **Essar Power (Jharkhand) Limited - In Liquidation**
Huzefa Fakhri Sitabkhan, Liquidator
IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115
Authorisation for Assignment valid till December 19, 2024 (Applied for Renewal)
huzefa.sitabkhan@gmail.com, epjl.lq@gmail.com

Date: January 21, 2025
Place: Mumbai



NOTICE INVITING TENDER

UCO Bank invites tender for providing Cyber Risk Insurance Policy for the Bank through GeM Portal. For further details, please refer to <https://www.ucobank.com> or <https://gem.gov.in>

Date: 21.01.2025 (Deputy General Manager) CISO Office

PUBLIC NOTICE

In the matter of PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED (the company) having its registered office at Office No 201 First Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Bus Depot Kandivali West, Mumbai City, Mumbai, Maharashtra-400067 having CIN: L65993MH1982PLC331330. Applicant Notice is hereby given to the general public that the company had lost its original Non-Banking Financial Company (NBFC) Certificate No. 14.00339 in October 2019 issued by Reserve Bank of India at 33512, First Floor, Daya Complex, Rangpuri, South West Delhi Delhi-110037 during the shifting of its registered office. Kindly return the same if anyone found it at its registered office address of the company. Information is provided in this regard that the said certificate is untraceable and a statutory warning is hereby given to the general public, not to misuse, civil and criminal case shall be registered against that person.

For PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED
Sd/-
Rashesh Mehta
(Managing Director)
DIN: 80097197
Address: Office No 201 First Floor Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot Kandivali West, Mumbai City, Mumbai, Maharashtra - 400067
Email: pillarinvestment9@gmail.com Phone No. 7506326999



Registered Office: 515, The Summit Business Bay, Opp. Cinemax, Western Express Way, A.K. Road Andheri (East) Mumbai - 400093
Website: www.shivsumsteels.com, Phone No.: +912226827900/01/02/03/04
Email: cs@shivsumsteels.com, info@shivsumsteels.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular Nos. 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), for seeking the approval of the Members of SHIV AUM STEELS LIMITED to transact the Business as set out below and as contained in the Postal Ballot Notice dated January 16th, 2025 ("Postal Ballot Notice"), by passing the said resolutions through Postal Ballot, only by way of remote e-voting process. The Company has engaged the services of CDSL for providing remote e-Voting facilities to the Members, enabling them to cast their vote electronically and in a secure manner.

We are enclosing the Postal Ballot Notice ("Notice") for seeking approval of the Members of the Company by way of Special Resolutions for: **MIGRATION OF COMPANY FROM NSE EMERGE (SME PLATFORM OF NSE) TO THE MAIN BOARD OF NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED AND BSE LIMITED.**

The said Notice is also available on the website of the Company: www.shivsumsteels.com the relevant section of the website of NSE Limited ("NSE"): <https://www.nseindia.com> on which the Equity Shares of the Company are listed and on the website of Central Depository Services Limited (CDSL): <https://www.evotingindia.com>.

The Postal Ballot Notice is being sent by e-mail only to those eligible Members who have already registered their e-mail address with the Depositories / their depository participant / the Company's Registrar and Share Transfer Agents / the Company, on or before 5:00 p.m. (IST) on January 17, 2025.

In this regard, you're Demat Account / Folio Number has been enrolled by the Company for your participation in remote e-Voting on the one (1) resolution placed by the Company on e-Voting system.

Commencement of e-Voting	21-01-2025
End of e-Voting	19-02-2025

Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the remote e-Voting process not later than 5.00 p.m. (IST) on 19th February, 2025. Remote e-Voting will be blocked by CDSL immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time. During this period, Members of the Company holding shares either in electronic form, as on the cut-off date, i.e. 17th January, 2025, shall cast their vote electronically. The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Member(s) as on the cut-off date. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The process and manner for remote e-Voting are detailed in the Notes forming part of the attached Notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com, under help section or write to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no.: 1800 21 09911.

Assuring you of our best services.

FOR SHIV AUM STEELS LIMITED
Sd/-
SANJAY BANSAL
(WHOLE-TIME DIRECTOR)
DIN: 00235009

Place: Mumbai
Date: 20th January, 2025



NAZARA TECHNOLOGIES LIMITED
CIN: L72900MH1999PLC122970
Registered Office: 51-54, Maker Chambers III, Nariman Point
Mumbai - 400021, Contact: 91-22-40330800
Email: compliance@nazara.com, Website: www.nazara.com

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the members of **NAZARA TECHNOLOGIES LIMITED** (the "Company") will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM") on **Thursday, February 13, 2025 at 11:30 A.M. IST**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the businesses that will be set forth in the Notice calling the EGM.

The Notice of the EGM (i) will be sent electronically through e-mail to all the Members of the Company, whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("RTA") / Depository Participant(s) (ii) will also be uploaded on the Company's website at (www.nazara.com), websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (www.evotingindia.com). Members can attend and participate in the EGM through the VC/OAVM facility only. The instructions for attending the EGM through VC/OAVM will be provided in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In case if you have not registered your email ID please follow the below process for registering your email ID:

- Shareholders who are holding shares in physical form are hereby notified that pursuant to General Circular No.: SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37, dated March 16, 2023, all the holders of physical shares can update / register their contact details including the details of email IDs by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with MUGF Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), RTA of the Company at rt.helpdesk@linkintime.co.in. The said form is available on the website of the Company at <https://www.nazara.com/investor-information> and on the website of RTA at <https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html>.
- Shareholders who are holding shares in dematerialized form are requested to register/ update their email IDs and contact numbers with their Depositories through their respective Depository Participant(s).

Shareholders may note that they have opportunity to cast their vote on the businesses that will be set forth in the Notice of the EGM of the Company through e-voting system. The manner of 'remote e-voting' and 'e voting' during the EGM for members holding shares in physical mode, dematerialization mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the EGM.

For **Nazara Technologies Limited**
Sd/-
Arun Bhandari
Company Secretary & Compliance Officer
M. No. 8754
Date: January 20, 2025
Place: Mumbai

IDBI BANK LIMITED

CIN: L65190MH2004GOI148838
Regd. Office-IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005.
Tel.:(022) 66553406 / 66553407 Fax: (022) 2218 2352
website: www.idbibank.in, email id: idbiequery@idbi.co.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2024

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)	Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total Income from Operations (net)	8564.92	8754.54	7514.27	30037.04	8628.99	8812.79	7579.91	30370.42
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2636.32	2451.14	2006.70	8195.42	2663.53	2469.87	2034.16	8367.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2636.32	2451.14	2006.70	8195.42	2663.53	2469.87	2034.16	8367.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1908.27	1836.45	1458.18	5634.09	1948.07	1860.80	1508.53	5788.11
5	Equity Share Capital	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	31196.01	-	-	-	32387.20
7	Securities Premium Account	5,323.56	5,323.56	5,323.56	5,323.56	5,323.56	5,323.56	5,323.52	5,323.52
8	Net Worth (excl. Revaluation Reserve, FCTR & Intangibles)#	38,963.54	38,412.32	30,733.47	32,842.82	40,263.18	37,665.35	31,876.43	34,022.53
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	18,746.69	20,283.91	23,038.48	17,082.70	18,796.04	20,308.62	23,081.44	17,082.70
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	-	-
11	Debt Equity Ratio (excluding revaluation reserve, FCTR & Intangibles) (in times)	0.48	0.56	0.75	0.52	0.47	0.54	0.72	0.50
12	Earnings Per Share (of ₹ 10/- each) in ₹ (for continuing and discontinued operations before & after extraordinary items) (not annualised)	-	-	-	-	-	-	-	-
	(i) Basic	1.77	1.71	1.36	5.24	1.81	1.73	1.40	5.38
	(ii) Diluted	1.77	1.71	1.36	5.24	1.81	1.73	1.40	5.38
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-
14	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-

Networth computation as on Dec 31, 2024 & Sep 30, 2024 does not include amount of transition reserves, as the results are unaudited.
Note:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) and the listed entity, websites (www.nseindia.com, www.bseindia.com and www.idbibank.in). The results available on Bank's website can be accessed by scanning the QR code provided below.

2 For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (NSE & BSE) and can be accessed on the URL (www.nseindia.com, www.bseindia.com and www.idbibank.in).
3 Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income are not furnished as Ind AS is not yet made applicable to banks.

Place: Mumbai (Sumit Phakka) Deputy Managing Director
Date : January 20, 2025 By order of the Board (Jayakumar S. Pillai) Deputy Managing Director
(Rakesh Sharma) Managing Director & CEO

THE BUSINESS DAILY. **FOR DAILY BUSINESS.**

FINANCIAL EXPRESS

financialexpress.com

